



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ५, अंक २९]

शुक्रवार, मार्च ८, २०१९/फाल्गुन १७, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ६५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ मार्च २०१९

अधिसूचना

खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७.

क्रमांक गौखनि-१०/१२१८/प्र.क्र.४६७/ख.—खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ (१९५७ चा ६७) याच्या कलम १५ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे : —

१. या नियमांना, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) (सुधारणा) नियम, २०१९, असे म्हणावे.

२. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम २ च्या खंड (ज) च्या उप-खंड (एक) च्या परिच्छेद (घ) मध्ये, “२५,००० ब्रासपेक्षा अधिक नसेल एवढ्या प्रमाणात” या मजकुरानंतर, “आणि शासनाने किंवा जिल्हाधिकारी यांनी या प्रयोजनार्थ अधिसूचित केलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता गौण खनिजांचा पुरवठा करण्याच्याच प्रयोजनासाठी १,००,००० ब्रासपेक्षा अधिक नसेल एवढ्या प्रमाणात” हा मजकूर जादा दाखल करण्यात येईल.

३. मुख्य नियमाच्या नियम ६२ च्या खंड (तीन) नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात येतील : —

“(चार) २५,००१ ब्रास ते ५०,००० ब्रास इतक्या प्रमाणासाठी परवाना-दहा हजार रुपये ;

(पाच) ५०,००१ ब्रास ते १,००,००० ब्रास इतक्या प्रमाणासाठी परवाना-पंधरा हजार रुपये.”.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजेंद्र क्षीरसागर,
शासनाचे सहसचिव.

(१)

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 8th March 2019.

NOTIFICATION

MINES AND MINERALS (DEVELOPMENT AND REGULATION) ACT, 1957.

No. Gaukhani-10/1218/C.R.467/Kh.—In exercise of the powers conferred by section 15 of the Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957 (67 of 1957) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and Regulation) Rules, 2013, as follows, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and Regulation) (Amendment) Rules, 2019.

2. In rule 2 of the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and Regulation) Rules, 2013 (hereinafter referred to as “the principal Rules”), in clause (h), in sub-clause (i), in paragraph (d), after the figures and word “25000 Brass”, the words and figures “and in quantities not exceeding 100000 brass for the purpose of exclusively supplying minor minerals for execution of any vital public project notified for this purpose by the Government or the Collector” shall be added.

3. In rule 62 of the principal Rules, after clause (iii), the following clauses shall be added, namely :—

“(iv) for permit for quantity

25001 to 50000 brass rupees ten thousand;

(v) for permit for quantity

50001 to 100000 brass ... rupees fifteen thousand.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAJENDRA KSHIRSAGAR,
Joint Secretary to Government.